

“बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसहाय्य”
ही योजना राज्य मराठी विकास
संस्थेकडे वर्ग करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: रासांधो-२०१६/प्र.क्र.८९/२०१६/भाषा-३,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: १३ जून, २०१६.

वाचा :- शासन निर्णय क्र.रासांधो-१०१२/प्र.क्र.१२६/२०१२/भाषा-३, दिनांक १७ एप्रिल, २०१५.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१० अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या “बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसहाय्य” या मुद्द्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृद्धीगत होण्यासाठी कार्य करणाऱ्या देशांतर्गत बृहन्महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थांना / मंडळांना रु.२०.०० लक्ष (प्रत्येकी रु.२.०० लक्षाच्या मर्यादेत) अर्थसहाय्य मंजूर करण्यास व त्या अनुषंगाने विहित कार्यपध्दती व निकष निश्चित करण्यास वरील दिनांक १७ एप्रिल, २०१५ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत होती. तथापि सदर योजनेचा विषय हा राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेतील “अन्य राज्यात व परदेशात असलेल्या मराठी भाषकांसाठी विविध भाषिक उपक्रम करणे” ह्या उद्दीष्टाचाच भाग असल्यामुळे प्रस्तुत योजना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राज्य मराठी विकास संस्थेकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये “बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसहाय्य” ही योजना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राज्य मराठी विकास संस्थेकडे वर्ग करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .

२. सदर योजनेसंदर्भात दिनांक १७ एप्रिल, २०१५ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेले निकष व मार्गदर्शक सूचनांच्या आधारे राज्य मराठी विकास संस्थेने संस्थेच्या स्तरावर निकष तयार करून ह्या योजनेची अंमलबजावणी करावी.

३. सदर योजनेचा प्रचार, प्रसार व प्रसिध्दी होण्याच्या दृष्टीने संचालक, राज्य मराठी विकास संस्था यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.

४. अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळांकडून, त्यांनी केलेल्या खर्चाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र व खर्चाचा सविस्तर हिशोब घेण्याची जबाबदारी सर्वस्वी राज्य मराठी विकास संस्थेची राहिल.

५. सदर आदेश, हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू होतील.

६. सदर प्रकल्पासाठी होणारा खर्च “मागणी क्र.झेड एफ ०२, मुख्यलेखाशीर्ष, २२०५ - कला व संस्कृती, ०२ - योजनांतर्गत योजना, (०२) (०१) - राज्य मराठी विकास संस्था (२२०५ ३२०५), ३१-सहायक अनुदान (योजनांतर्गत)” या लेखाशिर्षाखाली टाकण्यात यावा व त्यासाठी उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६१३१४५७१५०९३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वर्षा अ.जोशी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
३. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
४. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
७. प्रधान सचिव (मराठी भाषा विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
८. वित्त विभाग (व्यय-४ / अर्थसंकल्प - १४), मंत्रालय, मुंबई,
९. अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, नागपूर,
१०. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
११. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१२. संचालक, भाषा संचालनालय, मुंबई,
१३. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई,
१४. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१५. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१६. भाषा - ३ (संग्रहार्थ).